6th August, 2021

To,
The Manager - Listing Department
The BSE Limited
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Reference: - Skyline Millars Limited BSE Code - 505650

Dear Sir(s),

Sub:- Newspaper advertisement for Financial Result.

Pursuant to provisions of Regulation 47(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed please find herewith copies of newspaper advertisement in respect of Un-Audited Financial Result for the first quarter and three months ended 30th June, 2021, published in the following Newspapers:

- 1. Business Standard, on 6th August, 2021 and
- 2. Tarun Bharat, on 6th August, 2021.

We request you to kindly take the same on record.

Yours truly,

For Skyline Millars Limited

NEELAM HARDIK SHAH Digitally signed by NEELAM HARDIK SHAH Date: 2021.08.07 10:52:03 +05'30'

Neelam Shah Company Secretary Encl.: as above



stalls of existing branch premises Details of new/ proposed premises

The Branch will be shifted to the newlproposed premises w.e.f. 17.68.2021. It shu function and cater all types of banking business from the said premises.

The Fertillisers and Chemicals Travancore Limited Franciscs in Property A. Convernment of India Enterprise Right, Office: Bor CORFORATE INSTRUMS, INCI-TO Acids RURDING, UNFOCHMENT, 68503, INCIR Ph. Photope. 0484–2566837, 2568327, Fax, 0484–2545998.

Ph. Photope. 0484–2566837, 2568327, Fax, 0484–2545998.

SUPPLY OF BURNT LIME STONE

India Ho. Mil/134/23774 dead 05.08.2021

Deline bids are invited from experienced parties for supply of Burnt Lime Stone of 4100 Mil for two years to FACT — Delyogamandal Division (ID) at Mindiamenta, India Holican Property Convenience Profil CIP Fortal City, Rey Updates/Astinsion of due date will be published in CPP Portal only.

Last date/time for submission of bids. 24.08.2021 / 2.00 PM.

Deputs Gereral Manager (Manager Manager)



ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED CIN - US110KA1985PLC017003

Regd. Office: Village - Hubsgunda, Taliuh - Somawarpet,
Dist. - Kodagu, Karnataka - 571233

Phoen No. 08276-277040; Fax No. 08276-277012

E-mail: secretarial@edstgroup.com; Website: www.eddgroup.com

Notice is hereby given pursuant to Requisition 47 of the SEBI (Listing Debigations and Obstaclause Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Cirections of the Company will be held on Thumday, the 12th day of August, 2021, inter-sits, to consider and approve the Standardone and Corectificated Un-audited Financial Results for the quarter ended on 20th Julie, 2021.

The Trading Window for dealing in the securities of the Company is already dosed. The Trading Window will open 48 hours after the amountement of the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended on 30th Jane, 2021 to the Stock Exchanges.

This information is also available on the website of the Company www.edclgroup.cor and Stock Exchanges www.beeindia.com.and www.nseindia.com.

By Order of the Br for Energy Development Company Lim

Place: Kolkata Date: 95th August, 2021

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

PUBLIC NOTICE SHIFTING OF BRANCH OFFICE

SHIFTING OF BRANCH OFFICE

SHIFTING OF BRANCH OFFICE

Anto similed Congles, Mumbais—sine 8004, Alard, Pune 41835, and Corporate Office at Bajaj House 18 and, Alard, Pune 41835, and Corporate Office at Cerebrum IF park, 82 fluiding, 5th Floor, Karnor GIP, Kadyani Nagap, Pune 41818, hereby stofform is outcomers and concerned that its office located at Bajaj Finance turnited – 4th Floor tid 27 Business Park Model industrial estate Ne. Invania INDL 1814 opp Vit. Highlyoury Goregaon that Numbai –400063 will be closing with effect from 16/11/2021. For better customer facility, all the existing services shall continue to be available at the new branch at Bajaj Housen Finance Limited—7th Boot, Sumer Plaza, Junt INo. 27 b F 202, Sankshar Pada Welfare Society, Marol, Andhert East, Mumbai –400072. All customers and concerned are requested to take note of the change of address and contact our office at Bajaj Housing Finance Limited—7th floor, Sumer Plaza, Unit No. 27 b F 202, Sanksash Pada Welfare Society, Marol, Andhert East, Mumbai – 400072. All customers and concerned care requested to take note of the change of address and contact our office at Bajaj Housing Finance Limited—7th floor, Sumer Plaza, Unit No. 270 f B 702, Sanksash Pada Welfare Society, Marol, Andhert East, Mumbai – 400072. Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai - 400072

Bajaj Housing Finance Limited Cerebrum IT Park, 82 Building, 5th Floor Rumar City, Kalyani Nagar Pune 411014, Maharashtra Tel - 8698010101

SKYLINE MILLARS LIMITED

CIN: L63020MH1919PLC000640

REGD. OFFICE :4TH FLOOR, CHURCHGATE HOUSE 32-34, VEER NARIMAN ROAD, FORT, MUMBAI - 400001

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR NINE MONTHS ENDED 30TH JUNE, 2021

Particulars	Q	Year Ende		
	30/06/2021 (Unaudited)	31/93/2921 (Unaudited)	30/06/2020 (Unaudited)	31/93/20: (Audited
ncome				
a) Revenue from Operations	0.32	21.68	0.00	423.52
b) Other Income	8.44	8.64	8.61	68.07
. Total Income	8.76	30.32	8.61	491.59
Expenses	- Alderdan			neroscycholisacioskob
a) Cost of materials consumed			140	0.00
b) Purchases of stock-in-trade	- 2			0.00
c) Changes in Inventories of Finished Goods.				
Work-in-Progress & Stock-in-Trade	2	19.55	- 2	78.21
d) Cost of Construction		0.00	14.	0.00
e) Employee benefits expense	7.53	7.70	6.45	29.23
f) Finance Cost		(0.00)	0.05	0.16
g) Depreciation and amortisation expense	0.39	0.59	0.75	2.72
h) Other expenses	19.54	33.43	7.50	74.42
. Total Expenses	27.46	61,27	14.75	184.74
I. Profit /(Loss) before exceptional items and tax (1-2)	(18.70)	(30.95)	(6.14)	306.85
I. Exceptional items	1,000	100.00	190.146	2.000
5. Profit / (Loss) before tax (3-4)	(18.70)	(30.95)	(6.14)	306.85
Tax Expense	1101101	100.00	100.100	-
a) Current Tax		- 27		
b) (Excess)/Short Tax Provision of earlier years		0.00	(0.00)	1019
Deferred Tax		(0.00)	(0.00)	32.45
).Total Tax Expenses	-	(0.00)	(0.00)	32.26
Profit / (Loss) for the period from continuing		(0.00)	(0.00)	
operations (5-6)	(18.70)	(30.95)	(6.13)	274.60
Loss from discontinuing operations	(2.03)	(2.62)	(3.98)	(35.88
Tax expenses of discontinuing operations		1,000		
0.Loss from discontinuing operations (8-9)	(2.03)	(2.62)	(3.98)	(35.88
11.Profit / (Loss) for the period (7+10)	(20.73)	(33.57)	(10.12)	238.72
Other Comprehensive Income (Net on Tax)				
A. Items that will not be reclassified to Profit & Loss	0.13	0.12	0.05	0.18
2 Total other Comprehensive Income	0.13	0.12	0.05	0.18
3.Total Comprehensive Income for the period (11+12)	(20.60)	(33.45)	(10.07)	238.90
4.Paid up Equity Share Capital	1001001	100.100	1101017	
Face Value Re 1/- each)	402.24	402.24	402.24	402.24
5. 'Reserves excluding Revaluation Reserves as per				-
Balance Sheet of the previous accounting year				2283.97
6.Earnings per Share EPS				
a) Earning per share Basic & Diluted (in Rs)				
(For continuing operations) (not annualised)	(0.05)	(0.08)	(0.02)	0.66
b) Earning per share Basic & Diluted (in Rs)	(0.00)	10.000	(0.002)	
(For discontinuing operations)(Not annualised)	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.09
(c) Earning per share Basic & Diluted (in Rs)	form. 3	13.00	10.01	,0100
of manife of hour manner and an execution (account)	(0.05)	(80.0)	(0.03)	0.50

TPSØDL

TP SOUTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED

(Procurement Department)
Kamapelli, Courtpeta, Berhampur, Ganjam, Odisha, India -769 004
NOTICE INVITING TENDER
Date : 06.08.2021

SI. No.	Tender Description	Tender Enquiry No.	(Rs. Lakhs)	Tender Fee Inclusive of GST (Rs.)	Last date & time of Payment of Tender Fee
1.	Rate Contract for Supply of 33KV Bushing to Bushing Metering Units to TPSOOL	TPSODL/01/ 2020-21/030	1.50	5,000	16.08.2021, 15:00Hrs.
2	Rate Contract for Supply of Buckles for steel strap & Steel Strap to TPSODL	TPSODL/OT/ 2020-21/034	0.70	5,000	16.08.2021, 15:00Hrs.
3.	Rate Contract for Supply of 33 KV Auto recloser outdoor type to TPSODL	TPSODL/01/ 2020-21/035	0.35	5,000	16.08.2021, 15:00Hrs
4.	Rate Contract for Supply of Aerosol Spray Paint to TPSODL	TPSODL/OT/ 2020-21/036	6.0	5,000	16.08.2021, 15:00Hrs.

please vast Tender Section on TPSOD, website https://www.tpsouthermodisha.com are required to submit Tender Fee and Authorization Letter before Last Date and bose, after which link from TPSOD. Extender system will be shared for further communication in Please note that all future correspondence regarding the tender, bid submission, bid emison, etc. will happen only through TPSOD.E-tender system. Also, all future corrispondum, if



Registered Office: 2" Floor, Muthoot Chambers
Opposite Surfain Handers Complex, Ernakulam, Korala 6820
Telephone: (+91 -884 29 9 4772; fax: 1+91 484) 239 6506
Ernalt: Gelmuthoodpruop.com; Website: www.muthooffina
CIR: 165976X(1997PRCII) 1300

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rukes, 2016, (the "Rukes") notified by the Ministry of Corporate Affairs effective September 7, 2016 and annonlements made them.

The Company has, vide letter dated 3rd August, 2021 communicated to the concerned shareholders details of shares which are liable to be transferred during the financial year 2021-22 to IEFF Authority under the Ruise ("Relevant Shares") and a list of such shareholders is uploaded on Company's website at www.muthootlinance.com. Shareholders are requested to verify.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the Relevant Shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority by foll procedure prescribed under the Rufes.

procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding Relevant Shares in physical form and whose Relevant Shares are liable to be transferred to IEFF Authority, may note that upon such transfer, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be decemed non-transferable. The concerned shareholders may further note that the details uploaded by the Company no the webbite booked be regarded and Able to deemed to be adequate notice for the purpose of transfer of Relevant Shares to IEFF Authority pursuant to the flutes.

and page 1 moce on the purpose of control or necessary and a CPF Poliumory possures to the render of the Relevant Shares will be transferred to REP Authority at an appropriate date as per procedure stipulated in the Rules, and no claims thereafter shall be made by the shareholders against the Corepany in respect of the Relevant Shares. In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at Link Intime India Pt. Ltd., Surya Sf., Mayflower Avenue, Behind Senthi Nagar, Soveripalayam Road, Coimbatore - 64108, Et R. No. 0422-2314792, E-mail: episharess@liskintime.co.in.

George Alexander Muthoot Managing Director Cochin Date: 06.08.2021



Kotak Mahindra Bank Limited

Pollo No.	Hamelyk of the Helderijk and registered albitross			-	Distinctive Mee.	
KMF085148	T Muraktharan Madath veetti House Nandilikara PO, Trichur – 680301	Our Investment Enterprise Ltd	Equity FV ₹ 10/-	100	17646901	17647000
IOMF089334	Leyd George Inv Mgt (Bermuda) Ltd. Alc. L G India Fund Ltd. HSBC Cho, Inv Dept. 92/80, M G Road, Post Box No. 128, Mumba H00023	Suresh Agarwal Mahesh Baidya	Equity FV ₹ 10/-	100	16203901 17026201	16204000 17028300
MAFR02530	Kanwar Lai Chopra Abhaydoot High Court Road, Post Box No. 71, Jodhpur 342001	Chand Karan Lohiya	Equity FV t 104-	100 100 200	18062901 29679420 96628271	19063000 29679519 96628470

ed securities, should lodge such dain with the Bank's logies Private Limited at KFIN Technologies, Selenium

For KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Avan Do Senior Executive V&e President & Company 5

Galaxy Galaxy Surfactants Limited

in clear of the contraving Christ-Tip partners, the Ministry of Corporate Masse (MCAT) has visit in contraving Christ-Tip partners, the Ministry of Corporate Masse (MCAT) has visit in stored of the 13,000 and Christal Ans. 20 dettal January 11, 2001 finanishate (obtained relevant to a Visit Ans. 20 dettal January 11, 2001 finanishate (obtained relevant to the Christal Ans. 2011 and the Climate Christal Ans. 2011 and the Climate Christal Ans. 2011 and the EBBI Estate Christal Christal Ans. 2011 and the EBBI Estate Christal Christal Christal Ans. 2011 and the EBBI Estate Christal Chr

and Lindon's requirement applications, cuts, name or the revenue to the Companies and the Honolity Uniform the Companies and the Honolity upon 2000-21 to being a light and the Honolity upon 2000-21 to being a light and the Honolity upon 2000-21 to being a light and the Honolity upon 2000-21 to being a light and the Honolity Uniform 2000-21 to being a light and the Honolity Uniform 2000-21 to being a light and the Honolity Uniform 2000-21 to be self-through 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to Uniform 2000-21 to be a light and the Honolity Uniform 2000-21 to Uni

Gody log is to the website of our RTA, List intrins locks Private Listal the Microry less <u>Internation networkshipment in publications</u> and follow the inequilibrium process as public therein. The registration of early did not fine the medicated list will be on the supposity bools. The observations and or pilot beginning to the order of the public Listal Conf. to care.

at to COVID-19 methicitions, does not seen that the income time Act. 1 (fel) (Act), as arranted by the France Act. 2000, as a start developed possible of the activities of the Covid and the Section of the Act. 1 (fel) (Act), as arranted by the France Act. 2000, as a few developed possible of the developed of the Act o

dib



Innovative product delivery systems. Efficient manufacturing. Robust R&D capabilities. Creating value for customers.

One of the top 5 players in CDMOs in India in terms of revenue*, Windlas operates three strategic business verticals _ CDMO Services and Products; Domestic Trade Generics and Over-the-counter Brands, and Exports.

- Long-term relationships with Indian pharmaceutical companies
- · Consistent track record of financial performance
- Our trade generics are sold through our distribution network of 703 stockists and distributors
- Served 204 domestic CDMO customers in Fiscal 2021 with a portfolio focused on fast growing chronic & sub-chronic
- Expanding into high growth Injectables segment



to register of the Control of the Control of the State of

मुंबई

कुणी घर देता का घर?

- विकोळीतील 'शिवाजी नगर गृहनिर्माण संस्थे'तील रहिवाश्यांचा आक्रोश
- घरांसाठी वर्षानुवर्षांची प्रतीक्षा; आतापर्यंत ३० नागरिकांचा मृत्यू
- विकासकासोबत मानवी हक्काची चर्चा करणाऱ्यांचाही काढता पाय?

मुंबई, दि. ५ : हुनी यर पंजा का पर? अंतर सम्बद्ध विकासी वेपील क्रिक्टरी कृतिकोण संस्था, दारोर नगर कीन प्रमुखीत विकास यसमधी वर्षानुवर्ष ग्रंपील नगरिक प्रतीका कात वस्ति नागक इतामा कात असूर, अशास्त्रीत (स्थापांत्रा एक क्या ३= नागिकांत्रा पुत्रूषी कात कहे घटचे क्षेत्रका चाठून देन्यानारी विश्वस्थास्त्रोका वार्ष क्ष्याने मानदी हळ संदरनांचे कार्यकर्त ही बात रस दाखवर सक्तवाने अञ्चल जाता वाली बोक्टर जाता सवाल वेतरीत प्राथमकाचित विवादत आहेत.

विक्रोकी वेचील १६० विकास वर्षात १६० परासे २००६ सस्ते 'स्वास्त्र' प्रोजनेकारेत पुराविकातास्त्री राजने इत्रेक्टरे, स्वास्त्री एक विकासका है कर हाला पेटन, जानी पर गंदी आहेत ता २१ वृद्धांन ४४५ वी.पूट वेपप्रवासनो ध्री, ता इत्यम) १५वी पुट क्षेत्रसारमणे परे देखाद वर्षी, अमेदी श्रवाचात क्रमेर वर्ग १९ प्रदुष्टन १९५४ (श्रीम श्रीमा स्त्रुप् विकासको कर्म गाउने केर्म सह, १६० प्रदुष्टकी १४ प्रदुष्टेचे न्हण्ये क्षेत्रे की

राम्यवांत्रम अ५५ एरिया वह. कुट्टंब गावी देखें, तर काई कारी काही मानवी हरक कार्यक्रास्ट्रीय संग्रह घेटले. विकासकारी फेटील स्टेंगन, 'सार्व' आणि 'एलआल्'क्वे त्यान काले.

२००६ सस्ती वेधीन ६० घरे लेक्स्पात आनी तेवस्थापुर २०२४ सामाप्रीत व्यान्यस्य अस्य सामाध्याः सामान्यस्य ६० सुर्वसामा स्थानं पाते दिने गेले मात्रः स्थानंत्रः विश्वस्थानं सामा स्थानंत्रं देशे वर केले पुरे २०६८ शाली सामानामा सोकास्य सामारी वर्षेत्रः साम्या विकासकारण या अवस्थापूर्व कोल कामले. बालीत राहणते तोक म्हणने बण्ट करून पीट परवारी माठनोजी जनहा, विकासमाजकून परभावे निजने वंद प्राते. सरपद्य प्रशास कुटुर? स ६० सर्वतील काही

हुन्देशहेर पूर्व नारामा रेजपर पुराते, मुख्यालये शिवण वेद साले. हम खाउन ६० विशे ३० बुटुबार्ग कुटुबरमुख पूर्ण पारते. 'विद्यानी नार कुटिबर्गा तसरो'क्या संध्याच्या समितीत सूचन आहे की, या ६० पुरुशन असन्यों आहे या उस असन्या आहे. रिक । मा का नं सम्भाव आहे की व्यादन करने की व्यादन की कि सम्भाव कि आहे. प्राथम कि आहे. प्राथम कि आहे. प्राथम कि स्वादन करने विकास करायाहरू के के किस्स करायाहरू के किस्स करायाहरू के किस करायाह जारत पुरश्च पर बायून राहारके असेल, तम त्यांची २००६ ते २०२९ प्रतित्वे दर महिन्दाके

३०० त. सोरायटीचे देखनार दुव्य काले. घर सुद्रकेते अभि पूर नारतना परमंद स्थ्याचे पानी आतेती ही ६० क्षण्या नामा जातेली हो ६० कुटुंचे द्वारणा करीते कुल्य कुटुंग कारण 7 प्रांत स्थल्य क्षण्याच्या करता नामा वेईल का 7

 जार्ग सामिनार्थ मामस जनसम्म नार्थ वर्ग्य गर्थ।
 ज्या मानवार हरूवावासीनी सम्बद्धान संस्त्रा प्रत्या प्रत्य प मन्त्रतावाले का रात नाहीत ? ईकान्य मुख्ये खामदार वर्गान कोटक प्रोडायको असमे प्रश्न आपूरी मोताल आहेत. आहता आपने

वर्षानुवर्षे पालिकेत सत्ता असूनही पाणीपुरवठ्यात शिवसेना अपयशी

- घाटकोपरच्या वर्षानगरमधील रहिवाश्यांचा संलाघाऱ्यांवर आरोप
- पाणी टाकी बनली कथ-याची कुंडी; अवैध नळजोडणीचा काळा चंदा

पुंचां, दि. ५ : माध्यतिकंत वर्णपूर्ण स्था असूनद्री पाणीपुरस्या सन्द्र्यता सद्यापी नेत्रातीका अस्यात सन्द्रयामा आरोप प्रदर्शनसम्प्रता नामिन्द प्रयोग पहिल्लानि केल आहे. देखील पानी टाकी क्यानमुखी बन्तनाचे नागीक सांचा असून, असेय नामनंत्राणीय काल पंचाई तेनीत पुरू कारणाने

प्रभावत द्वानी दुईता झाले आहे. इसे सुरक्ष सक् नहींत. सबैद क्षत्रपाचे सक्षत्र प्रमाने अहे. काही समाजबंदक या परिसाद सर्वासप्ते कह नाह उपनंत्रात्व मा प्रश्नात साध्यक्ष मून क्षानुद्र कांक्ष्मित्रात्व मा महस्य है तुन नहीं कहीं लोकों न्यूकों आहें ही. 'सवाद चूर्डि वास्तृक्कांद्रेग साहें कामण्डे बाह्या औरकृत्य नामि मिक्यांत्रे आहें कुराव बाह्या औरकृत्य नामि मिक्यांत्रे आहें

वारास्त्राच्या अस्तुत्र अन्तर आगाः अस्तरास्त्राच्या चार्यास्त्राच्या चित्रत आहे. च प्रतिस्तरात्रीत तस्त्री सम्रातिक सम्रोति स्वाच्या ती, "इन्हें च्याना चार्यात्रीत्री सम्रात्रा स्त्रीत्रीति स्वाच्या चार्यात्री स्वाच्या चार्यात्री स्वाच्या स्वच्या स्वाच्या स्वाच्या स्वाच्या स्वाच्या स्वाच्या स्वाच्या स्वाच् दिने होते. ते कवार २००३ कानी संदुष्टान आसे. पर, लॉडी हे मंडल आज पानी दिलान व्यवस्था क्सत आहे." सामा वर्षासम पाण्याच्या ठातीचे बिल सह कोटी नपर्य ध्याने अहे. त्यानुवे मुख्ये महानगरपातिकेने मुनिका पंतानी आहे वी, लेपार्टत हे शुक्त भागे भाग नाहें, तोपार्टत या प्रणालया दानीसंदर्गत आणि विकाससंदर्गत



व्हीही करवार मही. इये अवंत क्यी दम ा लग्द नामान वार्म वेडे थूरी या टानिश्चारे पाप हुनार परात पाध्याची जोतारी केली होती. साव्या अंद हजारच्या वर चटारच्ये पान्याची जोजर्ती झालेजी आहे. तीन हजार पान्याची जोजरी अर्थेप आहेत. सार्वेण प्रयास १०० रण्ये शूरण साराच्ये आहे. या परिस्तात प्राच्याचे दृष्टिक अनून, तुंब्र्च बहानगरप्रातिक स्व पाणीऽकासाठी करेत का? जन्म सकत जन्म विकास

विशास विशास और महत्रोडमी सामान्यांची प्रपत्ना थेटा शहरता उन्हें कर्म कहुन और मागृह्म पानी विशास भावन और मागृह्म पीन जाहूं, पानिकारिया जाता होजाना कर्मात कर्मी १५ हमार कर्मा थेटान ही जाना पानी पुरावार्य माग्रामी कर्मा देवाना स्वाहित स्थानीका भोड़त मीर जाहित स्वाहित कर्मा प्राह्मित हमार्थिक अर्थन माग्रामी प्राह्मित हमार्थिक अर्थन माग्रामी प्राह्मित विशासिक अर्थन माग्रामी प्राह्मित विशासिक अर्थन माग्रामी प्राह्मित विशासिक अर्थन माग्रामी प्राह्मित विशासिक अर्थन माग्रामी प्राह्मित प्राप्ताम क्षारामी बाब, वा परिश्रामा प्राण्याचा प्रश्न सुद्रात नहीं,

- शंदीप जिपाती, जानस

जाडीप नोटीस

भा जी में नीटी में मैं नेरोप शक्त विकों नहीं करने ती, बोर्च आहेंग और मीत स्वीत नाक्ष में ३ हा पहुंचे करीत भी, बार्च करने ती, बोर्च करने प्रचार पहुंचाने व बोर्च मिला पोकल्पाकरों ? १० २०२५ में में मिलीय कपायत आहे. कहा ही, बार्च करता विकों परे ५, २०२२ में में मिलीय करायत आहे. कहा है, बार्च करता विकों परे ५, २०२२ में में मिलीय क्रांट कर बार्च पंतर त्यांचे तीन कुने भी, धेरेश अनंत विकांत तथी करण कहा है भी, धीरा है अपने करता है अपने अहेता तथी करण कहा है भी, धीरा हर्या विकांत मुख्यांचे की स्वीत्री करणाव में में में स्वात्री करता कहा है। सही तीन स्वत्र की मीता करता निकार, भी मालेत स्वतंत्र प्रचार प्रचार करता है। (माइमा) नार्व वितरित कातील मान्ये नेंद स्वर्धी.

ा. आगमे विकास औ. योगेश वर्षत विकार

जारित नीटिश राज्या जनतेश सदस्या व्यक्ति प्रदेशित क्षात्रियात की ही, के विद्वार परंदू अनुवारत नोग तिर्थत १८४ २ २०५६ सेवी पुत्तू सर्वेच्या राज्याच्या की हु चीतर. विश्व द्वाराह्या अनेत्राव कित्या पुत्ते केवे बारता राज्याय मृत्यू स्थापन स्थापन वारतील कारावीती राज्या अवीतः

96	नत
12	पर्स
31	get
58	989
	12 21 28

अस पहुण वित्त (3) काम्यान काम आहा.

एते , के सिहार पण्यु आधुकार पांचा गरित नपूर वालां मार्वितिक कोठों
काम्योनीर पण्या अस्मान व्यांची सामित नपूर वालां मार्वितिक कोठों
काम्योनीर पण्या अस्मान व्यांची सामित नपूर वालां मार्वित आहेते अस्मानी को साम्यानपूर्ण कार (6) जिलाहोच्या आहा मार्वित आहेते कार्या प्राप्योन आहारों को साम्यानपूर्ण कार (6) जिलाहोच्या आहेते सामित कार्या व्यांचे सामान्य आहार सामान्य केता अस्मान्य केता कार्या कार्या आहेते कारा प्राप्य कार्या कार्य कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्य कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्य कार्या कार्य कार्या कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्य कार्या कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्य कार्या कार्य कार्य

निकातीकी वरीत बारसंगाधे विश्वेषाट करणात थे ध्यानी, येथे ज्याने कारसी कडीर नंदिन दिल्टी क्ये.

there high

किया : १९५०८.२०२१ व्हेंड मी हुनारिका नामेत पटील वर्षा : मी-४०३, मैनका पर्या साम्मीतः भीवा ने . १९१-५८९.४४४६९९ त्रीता क्ति बाटों रोड, सम्बन्धान, कलाव्हेंबेस्ट) ४२९३०९.

२२७ वॉर्डमध्ये आरोग्य सेवकांची टीम उभारणार

मुंब्रं, दि. ५ (प्रतिनिधी) त्रपाटा मुंद्रा प्रदेश शहीर अरोप्य राज्यसंस्था वैत्रकीये अरोजन तुरुवार, दि. ५ ऑस्स्ट रोजी व्यवस्थातील साम्याया आते होते. क्षेत्रविद्वाल मुंबई स्थानक अस्ति । स्थानक माजपचा

व्यापादन च्हान्द्र प्रदेश स्थितिया व्यापाद अस्तिया स्थाप प्रकारी सी. टी. प्रवि प्राच्या

'सरकारी कर्मचाऱ्यांच्या

M तमात पेता बैडरित निर्धा रायात जाता की, गुर्ख मालप

वैद्यातीय आधारीमा

सात केता जाईत. प्रत्येक भगतीत नागरिकता दशा वैद्यारिय सेवा उपलब्ध होतील, दासके विशेष तथा दिले आईल. पुनरे परमय वैद्यारिय आपाती वर्षेत्रको स्वतंत्रक डॉक्टरोवी टीन न्यानन सनगर अहें, जाना देह प्रताह समाना पुंच्येकरांना होगार आहे.

हरोजी मुद्धो चन्द्र सचित प्रतिक सर्व स्ट्रात सी, 'सरका नार्मिकांग ब्यूनाह्या करता कर देश प्राप्ता अर्थन के अध्यक्ष प्रस्तिता विकासीय महत्त्व २२० वर्षतीय सम्मन्ति स्वस्त्र विकास व्यक्तिया वर्ष वृद्धे चाना अर्थन व आध्यक्ष प्रस्तिता विकासीय महत्त्व २२० वर्षतीय सम्मन्ति स्वस्त्र विकास विकास वर्षतीय वृद्धिय

suddenigh वैद्यवेद्यं सुविधा जातावा कसन जनवा केले जातिक'' प्रावेद्ये कुर्द्यं पानम विप्रतिम जातातीच्या बंद्रार, सह संदोधक ही. राजपुरार कियारी, राह संदोधक डॉ. विनवसुनार कारी, राज्यका डॉ. जारमा भटीने प्राच्यास डॉ. जना प्रदम, डॉ. मूर्तनी रिका, ब्रॉ. स्थापित प्रमाणके, ब्रॉ.

'११,५०० कोटी रूपयांच्या मदत



arburd-गारीर बद्धान दिन्हें प्रस्तवर्थ को प्रेयन काल्यो न्यस्य जन्मी, जन्मी, suche phiese aller ferren स्थल, तसमा छट्डा धेका अपि पुरावे सकट ध्यानात ग्रेजन सनसरी अधिकारी-कर्नमन्त्रांच्या बद्धाः टाक्कप्रतः " असे अध्यक्षन भाजप्ये प्रदेशस्थक बद्दकातदादः पार्टील दानी quantum grant, ft. 5 वीगस्य केसी एका वक्काने

चट्टमान्याच पाटल वर्षी पत्रत महत्ते आहे की, "कुद्धमंत्रपंती सामग्री बनेपान्यामा बद्धान्यास्त्रीची मर्थाच बाह्यून २५ टक्के केली आहे. elan lista erement टांक अञ्चलना स्थान ईस्ट विजी विका their reger ristress

बद्धा वरुपात प्रधानो दिती तेली आहे. ज्येष्ट सम्पन्नतेका ज्ञेणा हको व्यक्ति अस्त्राज्ञाचा सम्प्रे संस्थात व (पीत्र सम्प्रे संस्थात व (पीत्र सम्प्रे संस्थात व (पीत्र सम्प्रे संस्थात व बद्धा करण्यात कार्याने प्रतिश्च काला आहे. तथापि, एकूण ३५ टक्के बद्धायाल मात्रानग्री विश्वाने नामधार्षे व्यक्ति कान्याचे स्पष्ट होते. महाविकास जागाडी संस्थानका वर्णका जाराठी संस्थानका संस्थान स्थानको अञ्चलका स्थान गांडस्थानका रहत्ते रहत्ते संस्थानका रहत्ते रहत्ते संस्थानका रहत्ते रहत्ते संस्थानका स्थान रहत्ते संस्थानका संस्थानका संस्थानका संस्थानका स्थानका स्थानका संस्थानका स्थानका स्थानका संस्थानका स्थानका जन्म कोमान्या दशार्थने मुख्यमंत्राची बद्धानंत्राच बज्यमंता प्रकारते रोजी तथे दूध करेश वर्णाया मेनुसेन नियमन

वहीत," अने बंधनांत्रपाध वादीत क्षेत्री प्रशाद पहाले

'जीएसबी टेंपल ट्रस्ट'तर्फे कचरावेचक महिलांना साडीवाटप

मुखा "गोराजी रेजा टटर. पुंछी हा देवानामांचा इन्टार्स मुंब्रिकेन सर्वत कुनै इस्ट आहे. ही इस्ट १८४१ चनुन कार्यत आहे. वा इस्टार्ज पुनर्वत "मी मुन्ती मेराडरी तीन वाचारेयाव महिलांग सुमति ४०० मार्डीके बाद्य करवामा अठले. हा सम्प्रांत मुक्ता अठल होता. विट्यादेशी महिर परिस्तात आहेतिमा कम्मादा अवला होता. विरुक्ताचेचे महिर परिमन्दर आधिका कान्यवा असन होता. पात्रेकों भी दुनों स्थादने यह अभावा आंत्री स्त्राचेका कान्यिक होता. वार्यक्रमध्य सूच्यारीत हुदले मध्य राधिय व कापन विश्तत सात्रंक पुत्रमुखे पांची, 'जीताओं टेसन दुना' मधीर असमोन्या सार्याबहरू नाहिती दिनों व मतेपी बन्परांपक पहिलांक्वे पहण्याची वृत्ती ददल्ली पहिले, जर्म कावहनहीं गुल्युके धनी केले.



"सारावाद सारोगात अधिकृतिक पुत्रसार सारोगाता सदा पुत्रसार संदेश वातीच्या कविता १९,५०० वरेती संपर्कता कित्सको मुंद्रोतील सर्विताच्या स्ट्रीया जोगासी प्रदेश करायात अलेल राष्ट्र जीवृष्टिपूर्व कोटपस्पी स्थापे नेत्वान प्राप्ता स्थान प्रमानाम वृत्वान प्राप्ता स्थानगर इन्यानगण्ड राजाता पुना राज्या पत्रे पुर्व्याचे शाम सहविकास बागाची सन्तरम् केन्द्रे ' जाती दोजा पुंची भागाने डामाने डामी सरिकारी पूर्वी आगरार अनुस्न भागव्यकास पानी केन्द्री



सहगारे नागरिक, छोटे कुलनदार, राह्मात नेपातात, ताट दुस्तान्तर, रूपमार्थीय पाँचे कोट्याची राज्याचे पुत्रसार काले आहे. पेबूह, पुतुङ य जिल्ला द्यार कोसावुट ४० पेता प्राप्त नार्गिकाचे राहक काले रोते स्पुक्तान्तर, पोतास, दिकेशी, शृत्रकारमाः, यंगसर, दिसेसी, गोर्थते, निमानताः, विशेशी या परिस्ताः संसद्धे परं अमेन्द्रेस्ट "१६ ते १८ यूर्व रोजी प्रातंत्र्या प्रातंत्र प्रतास्थ्य प्रश्न अधान्त्रस्थ "१६ ते १८ यूर्व रोजी प्रातंत्र्या प्रातं, हजारे घरांसधे पाती अतिवृत्तिमुखे अध्यक्षत्रे, पाणीत जातन चलुनी लाहित्यां प्रसास

नेकान संश्वतीत ग्रहकत् वेकान संश्वतीत ग्रहकत् नजर पंचनाने करून महारक्षतीत आप्तीमतांना मदत सम्राप्तक कुंद्रोतील अधितांनामुद्धा नदत हनाही, असे मासके में मुख्यकों उद्भव डाकरे यांना पत्र तिसून केली होती. परंपू, केवल पतांसकी करना क्षात्रातं 'ब्रुक्ताचा द्वाको सरकाले संद्याची कोत्पाची काराचे पुरस्का सार्वेच्या पुरस्काचन गर्दाच्या नावने तेत दान्तविकाचो जान केले बार्ड हे बार्वाट नेतावकाक अनुस् पुर्वा पान्य ठावरे सरकारच तीव निषय करतो. यविकेचन त्वकारच मोते जनआदित्य क्रमाध इसास फालक्काम कारी किस

VASHO INDUSTRIES LIMITED.

Regit. Office: Office Na. 101/102, Perinsula Heights, C.D. Barthesis Marg. Juliu Lane.
Archine (W), Bureack-40005A Maranados, India. CAN No. 1741 (MHT989PLC0079
Tax - 91-224351000, Fax-191-2242510100.

Ental id: Idfo@yashishdustles.com / Viscours. www.assborklasties.com

84 847	PARTICULARS	1 - 0	Year Strebel		
		Heatrage Weadhed	Audited	SERVICE STREET	Triptips Audited
1.1	Total process from specialists	13,301.12	10,744.13	7,882.81	35,845,60
£	Nat Profit (Justy) for the period Betters Tiss. Europhianal anchor. Europedinary Server	1345.00	1,04140	304.71	steecon
4.	hat Plots (Lore) to the period letters as jafer - Exceptional angler Europethiery (sons)	134230	1,047.65	366.25	1,00434
*	Not Profit (Core) for the period after Tax (after Exceptional accitor Extraordinary Serva)	100130	proper.	200.00	2,147.74
2.	Total Comprehensive House for the period Comprehensive House) for the period prior test and Other Comprehensive House (after test)	1,000	-	200.00	2768.28
6.	Paid op Staaty Store Crepted	1389.60	0.000.20	1.389.00	1,386,362
1	Nazarton, Stantisting Floridisalize Floriette de dissert in the Ballema Shael of annotan paeri.				E-8075.15
4.	Earnings pel (fram (of fig. 110-earl)) Secundary and describited operations) Secundary Galand	1937	CS 1.00	240 941	196,51

Place Marshal Date: 100-Aug. 2021

Planag Winest JA

SKYLINE MILLARS LIMITED REGD. OFFICE 4TH FLOOR, CHURCHGATE HOUSE 12-34, VEER NARIMAN ROAD, FORT, MUMBAI - 400011

)(1)	peer in La
Particulars	- 0	Year End		
00000000		ADMINISTRA Committee		Endorso (Pedition
locome				
(ii) Revenue from Operations	8.52	21.00	6.60	425.52
B) Other Incerne	5.44	2.04	681	08.07
f. Tatal income	6.76	36.32	8.61	491.00
Expenses		1900	1777	100
DO Cost of materials consumed.		7.6		0.00
00 Purchases of stock-in-brane	1 2			6.0
(c) Changes in Investorios of Excelos Seosts.		- 00		0.33
Work in Progress & Stock or Trade		10.95		79.2
(r) Cost of Covernation	1 2	0.00		0.0
(x) Employee benefits expense	7.65	7.99	8.46	29.0
P) Finance Circ	199	(0.00)	0.05	0.0
(g) Depreciation and americation expense	1.36	638	31.73	12
PO Offer expenses	15.54	73.43	7.60	34.6
	27.46	81.27	14.75	184.5
	(18.70)	(30.98)	(6.14)	201.0
S. Profit (1.000) before asceptional Herse and tax (1-2)	Great	(34.94)	fe-140	100.0
C Exceptional Items	44.90	Other metric	46.440	Track to
S. Profit / (Losse) Bellara (ss. (3-4)	(16.70)	(28.85)	(6.14)	306.8
Tan Expense		12		
a) Current Text	1	1000	CLOST	19000
b) (Course) (Direct Tax Proximites of contine years)		0.00	(0.80)	1040
et flatered list		(90)	W W.	32.4
6. Total Tax Expensive	-	19.005	(0.80)	32.3
f.Profit / (Loca) for the period from continuing		9153210		
sperations (5-4)	(18.79)	(38.9%	(6.13)	274.8
6 Long from discontinuing operations	(2.88)	0.00	(3.86)	(35.0)
fi Tax expensas of classostinuing specations	1			200
III Lane from discordinary epimatoris (R-II)	(2.93)	(1.62)	(3.88)	pam
H.Profit / (Lone) for the period (7+15)	(26.71)	(\$3.57)	(10.12)	334.7
Other Comprehensive (yourse (Net on Tax)				
A, Names that will may be reclassified to Profy & Loss	0.13	3832	0.08	0.1
12 Tutal other Comprehensive Income	6.13	8.52	n.et	0.9
13. Total Comprehensive income for the period (11+52)	(00.00)	(23.41)	(10.87)	338.8
16 Paid up Equity Shore Capital				
Piece Vistae Rei 11 micht	412.24	412.24	402.24	402.3
S. Yasarens eschuling Residuation Reserves as per				
Balance Sheet of the previous accounting year				1291X
15. Carrings per Share EFS				
(s) Earning per share flason & Diluted (in Ric)				
(Fur continuing quentions) (not servarised)	(0.88)	25 Des	01.025	0.80
(b) Carrey per share Basic & Distant (in Re)		-	-	-
(For depositious goperature) Not according)	(0.01)	(0:01)	0.611	85.04
In Earning per share Rossi, & Ottaled Dr. Key	2001	110011	90.011	20.00
(For total operations) (Not arvestiged)	(0.85)	12.06	(0.65)	0.81
to our more other-normal foets successions.	(6) 9/20	to (see)	for more	94.5